

**CENTRAL RAILWAY**  
**WORK OF DISMANTLING OF BOILER CHIMNEY**

Open Tender Notice No. BB.M. 136.C&W.Chimney.WB dated 07.04.2021. Name of work : Work of dismantling of 4 Ton boiler chimney and complete replacement of 850 Kg boiler chimney at railway laundry at WB.

**Tender cost** : Rs. 2.71,300/- (Rupees Two lakh seventy one thousand and three hundred only). **Earnest Money** : NIL. **Cost of tender form** : NIL. **Date and Time of Closing of tender** : 29.04.2021 up to 15:00 hrs. Tenders shall be accepted only in E-tendering format through the website [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in). Tender document is available in the website.

18

RailMadad Helpline 139

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT we 1. Shri Ajay Ratil Kothari 2. Smt. Rinkal Ajay Kothari, are the ("owners") of the Property ("Said Property") more particularly mentioned in the schedule hereunder. We are intending to Sale in favour of 1. Smt Shobhna Sumatila Vann 2. Shri Ritesh Sumatila Vann.

NOTICE is hereby given to all concerned that below mentioned original documents ("Documents") pertaining to the Said Property is misplaced and /or not traceable.

a. Agreement for sale dated 14/04/1989, 28/12/1990 executed between M/s R. K. Associates, ( the builder ) and Mr. Jitendra J. Ranka in respect of Flat No. 501 and or not traceable.

b. Agreement for Sale dated Decemder 1990 between Mr. Jitendra J. Ranka and 1.Mr. Gopal Bhai Arjan Bhai Patel 2. Mr. Vallabh Bhai Arjan Bhai Patel in respect of flat no. 501.

On 25/3/2021, we have made a police complaint to the Dindoshi Police Station and the said Police Station issued a certificate dated 11/4/2021 vide registration no. 1100/2021 Dt. 01/04/2021 to that effect.

Any Person having any claims or rights in respect of the Said Property by way of inheritance, shares, sales, license, gift, mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership, transfer, access, easement, encumbrances howsoever or otherwise and/ or in possession of the with supporting Documents, are hereby requested to make the same known in writing along with supporting documentary evidence in respect thereof, to the undersigned having their office as mentioned herein below, within a period of 7 (SEVEN) days from the date of publication hereof failing which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned and not binding on us and / or not affecting the aforesaid Agreement for Sale to be created in favour of them.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**

All that, Flat No. 501, on the 5th Floor situated at The Regency Co.-Op. Hsg. SOC. LTD., Datta Mandir Road Malad (East) Mumbai - 400097 a registered Co-Operative Housing Society vide its registration No. MUM/ W- P/ HSG/ (TC)/ 11019/ 2000-2001 Dated 30/03/2021, Old S. No. 120 ( Part) New S. No. 186, CTS No. 214 (B), revenue village Malad (East), Taluka Borivali, District Bombay Suburban.

Dated this 10th day of april 2021

1. Shri Ajay Ratil Kothari  
2.Smt. Rinkal Ajay Kothari, are  
Flat No.501, 5th Floor,  
The Regency Co-Op Hsg. SOC. LTD  
Datta Mandir Road, Malad (East)  
Mumbai-400097.

**ANGEL BROKING LIMITED.**  
Regd. Off: G-1, Akruiti Trade Centre, MIDC, Road No. 7, Andheri (E), Mumbai-93  
SEBI Registration No (Stock Broker): INZ000161534

**PUBLIC NOTICE**


Name of SB/AP	Trade Name of SB/AP	NSE Reg.No.	BSE Reg.No.	MCX Reg. no.	Regd Address of SB/AP
PRASHANT CHANDRAKANT SHAH	PRASHANT CHANDRAKANT SHAH	AP0397152871	AP0106120165841	MCX/AP/115349	C-212 Suparshwa Chsl, Moti Nagar Road Near Rajesh Hotel Bhayander West, Thane-401101, Maharashtra

This is to inform/confirm that we have discontinued our Business Relations with the above mentioned Authorized Persons. Clients and General Public are warned against Dealing in with them in his/their capacity as our Authorized Persons and we hereby confirm that we will not be liable in any manner for any consequence of such dealings/deals.

Clients are requested to contact our centralized desk **022-3355 1111/4218/5454** or email us to **support@angelbroking.com**.

Place : Maharashtra  
Date : 10.04.2021

For ANGEL BROKING LTD  
Sd/-  
Authorised Signatory

**STATE BANK OF INDIA, VAPI IT Branch - 01658, NEAR GIDC POLICE STATION, OPP FIRE STATION, GIDC VAPI- 396 195, DIST VALSAD, GUJARAT. PH.NO 0260 2427162. (M) +91 76000 39368, EMAIL ID sbi.01658@sbi.co.in**


A notice is hereby given that the following Borrower/s **Mr. Krishna Harishchandra Arolkar** (Borrower) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.

Name of the borrowers	Details of Properties/ Address of Secured Assets to be Enforced	Date of Notice	Date of NPA	Amount Outstanding (as on the Date of Notice)
Mr. Krishna Harishchandra Arolkar	Flat No 204, F building , Lake View Residency, Dunga At Vapi Ta Vapi Dist Valsad. 396191.	12.02.2021	06.10.2020	34,20,172.31 (Rupees Thirty Four Lakhs Twenty Thousand One Hundred Seventy Two and Thirty One Paisa only)

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date : 10.04.2021 | Place : Vapi

Authorized Officer, For State Bank of India. VAPI IT Branch

**ALOK INDUSTRIES LIMITED**  
Regd. Office: 17/51, 521/1, Village Rakholi/Sally, Silvassa- 396230, Union Territory of Dadra & Nagar Haveli  
Tel No.0260-6637000; Fax No.0260-2645289  
CIN:L17110DN1986PLC000334

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, April 19, 2021 inter alia to consider and approve the standalone and consolidated audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2021.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.alokind.com> and may also be accessed on the Stock Exchange websites at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

For Alok Industries Limited  
Sd/-  
Hitesh Kanani  
Company Secretary & Compliance Officer


Place: Mumbai  
Date : 09.04.2021

**MSEB HOLDING COMPANY LTD**  
Hongkong Bank Bldg. 4<sup>th</sup> Floor, M.G. Road, Fort, Mumbai- 400023  
CIN:U40100MH2005153649  
Phone No: 22-22608383 Fax No-22619101

**Short Term E-Tender Notice**

The Executive Engineer (Civil), on behalf of MSEBHCL (the Employer), invites sealed tenders T-04/2021-22 and T-05/2021-22 from the eligible bidders/agencies for civil works under civil division Bandra. The Tenders will be processed only in Electronic Tendering mode and open for vendors registered on e-Tendering system for work contract of MSEDDL. The bid documents will be available on website from 10.04.2021 to 14.04.2021 up to 23:55 Hrs. The last date for submission of tenders is 15.04.2021 up to 14:30 Hrs. Tenders will be opened on same day at 15:00 Hrs, if possible. For further details & updates visit our Website [www.mahadiscom.in](http://www.mahadiscom.in), E-tender link Agencies are requested to register themselves for this and future E-Tender.

PR NO. 237/2021-2022

**AXIS FINANCE LIMITED**  
(CIN : U65921MH1995PLC212675)  
Registered Office : Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 025

**PUBLIC NOTICE**

It is hereby informed that Axis Finance Limited (AFL) has filed a Commercial Suit (L) No.1082 of 2021 before the Honble Bombay High Court *inter alia* seeking recovery of an amount of Rs.163,39,18,994/- (Rupees One Hundred Sixty Three Crore Ninety Nine Lakhs Eighteen Thousand Nine Hundred and Ninety Four only) due as on the date of filing of the aforesaid suit against M/s. Orbit Venture Developers and its Partners namely Mr. Rajen Dhruv, Mr. Hiren Dhruv and M/s. Mid-City Superstructures Pvt. Ltd. (Defendants).

In the Interim Application (L) No.1085 of 2021 filed by AFL, the Honble High Court vide its Order dated February 05, 2021 (Order) recorded the statement of the Defendants that they shall not hand over physical possession of the flats situated in the building known as Midcity Shikhar – Tower 1/, Shikhar A at Oshiwara Village, Taluka Andheri (West), Mumbai District ("Building"), without receiving the balance receivables for the said flats into the RERA Collection Account. The Honble High Court has also recognised the charge of AFL over the balance receivables of the identified sold flats in the said Building.

The public is hereby notified that possession of the flats in the said Building would be subject to receipt of NOC from Axis Finance Limited post payment of entire balance outstanding receivables in the RERA Collection Account of the project maintained with Axis Bank. Any illegal occupation and/ or possession of the flats in the said Building without obtaining No-objection Certificate of AFL shall be in breach of the said Order passed by the Honble High Court, and shall be entirely at their risk as to the cost and consequences thereof.

Please note that the aforesaid is without prejudice to all rights and contentions available to Axis Finance Limited under law or otherwise.

Date : 10-04-2021  
Place : Mumbai

Sd/-  
Authorised Officer  
Axis Finance Limited

**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)**  
**Competent Authority**  
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,  
MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051  
Public Notice in Form XIII of MOF A (Rule11(9)(e)) Before the Competent Authority  
Application No. 81 of 2021

**"Geetanjali Co-Operative Housing Society Limited", address as Plot No. 173, Shere Punjab Society, Andheri (East), Mumbai - 400 093. ...applicant Versus**

1) **Shere Punjab Chs Ltd (Original Landowner)**  
Through Its Chairman/Secretary  
Having Address As Plot No. 17/24, Building No. 5, Ground Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093.

1A) **Shri. Balwant Singh Sethi (Member Of Shere Punjab Chs Ltd)**  
Having Address As Plot No. 17/24, Building No. 5, Ground Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093.

2) **M/S. Krishna Constructions Through Its Sole Proprietor Smt. Prabha Brijmohan Sethi**  
Having Address As 1st Floor, Varun Apartments, Gulmohar Cross Road No.12, J.V.P.D. Schemes, Mumbai - 400 049. ...Respondents

**PUBLIC NOTICE**

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The Applicant has prayed for grant conveyance of land which is sub-divided plot No.1 bearing CTS No. 368/166 admeasuring area 436.6 sq.mtrs, Plot No. 173, forming part of the larger piece and parcel of land situated at Village - Mogra Registration Taluka - Andheri having its registered office at Plot No. 173, Shere Punjab Society, Andheri (East), Mumbai - 400 093, there about so long with the building standing thereon in favour of the Applicant/society.

3) The hearing in the above case has been fixed on **29/04/2021 at 3.30 p.m.**

4) The Promoter /Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **29/04/2021 at 3.30 p.m.** before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present on **29/04/2021 at 3.30 p.m.** to collect the written reply, if any filed by the interested parties.

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question /at issue /application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration /order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate /judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

for District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Mumbai City (3)  
Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)**  
**Bhandari Co-op.Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.**

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/950/2021 Date: - 05/04/2021  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**  
**Deemed Conveyance Application No. 93 of 2021**

**Arihant Premises Co-operative Society Ltd.**, C.T.S. No.42, Village — Pahadi Eksar,Near Anupam Cinema, Goregaon (E), Mumbai-400063. ...**Applicant. Versus. 1) Mr.Surendra Manilal Shah. 2) Mr. Nitin Kantilal Shah. 3) Mr. Rohit Kantilal Shah. 4) Mr. Kantilal Manilal Shah.** Opponent No.01 to 04 having last known Address at :- Arihant Premises C.S.Ltd., C.T.S. No.42, Village- Pahadi Eksar, Near Anupam Cinema, Goregaon (E),Mumbai-400063. **5) M/s. Abhay Entrade Private Limited.** Office No. 109/110, Abhinandan Market, 215/217, Kalbadevi Road, Mumbai-400002. ....**Opponents,** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**Description of the Property. :-**

**Claimed Area**

Unilateral conveyance of land admeasuring 691.80 sq. meters as specifically set out in the Property Registration Card & the Copy of the Agreement dated 21/03/1995 along with building standing thereon at C.T.S. No.42, Village- Pahadi Eksar, Near Anupam Cinema, Goregaon (E), Mumbai-400063 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on **27/04/2021 at 2.00 p.m.** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op.Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-  
(Dr. Kishor Mande)  
**District Deputy Registrar,**  
**Co-operative Societies, Mumbai City (4)**  
**Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.**

Seal

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)**  
**Bhandari Co-op.Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.**

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/936/2021 Date: - 05/04/2021  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**  
**Deemed Conveyance Application No. 90 of 2021**

**Purushottam Villa Co-operative Housing Society Ltd.,** Having Address Survey No. 15, Hissa No. 3, CTS No.1353 A, Bhagalpada, Dahisar (E),Mumbai- 400 068. ... **Applicant V/s 1) M/S B.R. Enterprises, 4 Church View Apartment, Mandeshwar Road,Mt. Poinserie, Borivali (W), Mumbai-400 103. 2) Shri. Purushottam Ramchandra Kini. 3) Shri. Anant Ramchandra Kini 4) Smt. Demubai Ramchandra Kini 5) Smt. Prabhadevi Gopinath Naik 6) Shri. Yashwant Anant Kini 7) Shri. Sachanand Anant Kini 8) Smt. Suman Hareeshwar Patil 9) Smt. Rekha Anant Kini 10) Shri. Bhaskar Ranga Patil 11) Shri. Jagun Ranga Patil 12) Smt. Manibai Rajaram Bhoir 13) Smt. Madhura Ranga Patil 14) Shri. Narayan Damodar Thakur 15) Shri. Gajanan Damodar Thakur 16) Smt. Rangubai Kisan Mhatre 17) Smt. Rajani Dattatray Kini 18) Smt Rati Madan Deshpande 19) Shri. Abhay Dattatray Kini 20) Shri. Jitendra Dattatray Kini 21) Shri. Tushar DAttatray Kini 22) Shri. Shrawan Ranga Patil. Last Known Address of Opp. No. 1 to 22, Dahisar Gaothan, Dahisar West. Mumbai- 400 068. ...**Opponents/Promoters/Builders** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.**

**Description of the Property. :-**

**Claimed Area**

Unilateral conveyance of the DDR-4/Mum/D.C./Origindum/PurushottamVilla CHS Ltd /1060/ 2019 dated 20/4/2019 the Applicant Society has only get the plot of land admeasuring 866.93 square meters out of 1245.90 square meters bearing CTS No. 1353/A corresponding to Survey No. /Hissa No. 15/3 in the Revenue Village Dahisar, Taluka Borivali, Therefore the Applicant Society is applying before this Competent Authority to get the remaining area 378.97 square meters i.e. 1245.90 square meters actual entitlement - 866.93 square meters already given out CTS No. 1353/A corresponding to Survey No./Hissa No. 15/3 in the Revenue Village Dahisar, Taluka Borivali in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban.in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on **26/04/2021 at 2.00 p.m.** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op.Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-  
(Dr. Kishor Mande)  
**District Deputy Registrar,**  
**Co-operative Societies, Mumbai City (4)**  
**Competent Authority,**  
**U/s 5A of the MOFA, 1963.**

Seal

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT **Smt. Jyoti Sunil Moramkar and Smt. Mira Raghunath Moramkar** had purchased the flat no. 001 on ownership basis, with a parking space on the ground floor in the Building, more particularly written in the Schedule hereunder. That the heirs of the deceased allowed to make Smt. Jyoti Sunil Moramkar as the sole owner of the said flat. Accordingly, they made the application to the Society and the Society transferred the 50% undivided share in the name of Smt. Jyoti Sunil Moramkar on 28.07.2013 making her sole owner duly recording under transfer no. 621 in the records of the society.

The original Agreement for Sale dated 30.06.1982 and the Share certificate had been reportedly lost. A complaint had been filed in Oshiwara Police station and duly recorded on 04.03.2020 in this regard. The society has confirmed vide its letter dated 10.03.2021 and had issued a duplicate share certificate dated 18.10.2020. It is also certified by the Society declaring that at present the said Flat stands in the name of Mrs. Jyoti Sunil Moramkar as per the records of the Society as absolute owner. Notwithstanding to the above, if any person having any claim or right in respect of the said flat and shares by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/ her such claim, if any, with all supporting documents, failing which, the said Flat will be continued in the name of Smt. Jyoti Moramkar as its absolute owner without reference to such claims and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on her or the Society.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**

ALL THAT entire Flat No.A- 5a/001 (old Building No.), now known as Building "G" Flat No. 001 Wing "A" Wing, admeasuring 650 sq.ft. Built up area with parking space on the ground floor of the said Building known as "Hrushikesh" in Apna Ghar No. 1 CHS Ltd., Lokhandwala Complex, Andheri west, Mumbai 400 053, as certified by Samarth Developers Corporation as per the Agreement dated 30th June, 1982 and the letter dated 16.02.2021.

Place : Mumbai  
Date :10.04.2021 Sd/-  
M. M.M.Shetty  
Advocate High Court

**M/s. Madhav Associates**  
Advocates and Legal Advisors  
413, Stanford Plaza, Off Link Road, Andheri (West), Mumbai 400 053.

**भारतीय स्टेट बैंक**  
**State Bank of India**

**Retail Assets Centralised Processing Centre, Borivali (West), Mumbai-400103.**

**SALE OF VEHICLES BY OPEN PUBLIC AUCTION**

Notice is given to all General Public that State Bank of India, RACPC BORIVALI wants to sell the Hypothecated Vehicles in Banks possession on "**As is Where is**" and "**As is What is**" through open auction scheduled on **17.04.2021 (SATURDAY) Time of Auction -11.00 a.m. to 12:00 p.m.**

**Place of Auction** - SHREE SAI BABA ENTERPRISES, PLOT NO.2, PARSIK, RETI BUNDER, MUMBRA (KALWA), DIST-THANE.

Sr.No.	Vehicle Make	RC STATUS	Reg. No.	Reserve Price
1	FORD FIGO ASPIRE	NO	MH-05-DS-5714	3,00,000.00
2	MARUTI ERTIGA ZDI	NO	MH-47-A-2853	3,25,000.00

It is informed to all intending purchasers/bidders that they can participate in Open Auction by registering themselves on payment of Rs. 20,000/- as EMD by way of Cash/DD favouring of State Bank of India payable at Mumbai. For any further information please Contact **Mr. SUBHASH LAD 022-29687528 and Mr. Sanjay GADKAR-9892507818.**

**TERMS & CONDITION:**

- Interested parties can call Sanjay Gadkar-9892507818 for inspection of the vehicle from the date of publication of this notice upto 14/04/2021.
- No bid will be accepted below the reserve price.
- The successful bidder will have to pay the balance amount with in 7 days from the date of auction failing which EMD amount will be forfeited.
- Authorised officer has absolute right to accept or reject the bids or adjourn/postpone/cancel the sale without assigning any reason thereof.

**Place : Mumbai**  
**Date : 09.04.2021**

**Authorised Officer**  
**State Bank of India**

**PUBLIC NOTICE**

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL  
MUMBAI BENCH C.P. No. 4514 OF 2019

In the matter of Section 66 of the Companies Act 2013 and the Rules framed thereunder AND In the matter of the Reduction of Equity Share Capital of Lily Realty Private Limited

LILY REALTY PRIVATE LIMITED, a company incorporated under the Act and having its registered address at 3rd Floor Bengal Chemical Building, 502, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra CIN: U45400MH2007PTC162996  
.... The Petitioner Company

**CERTIFICATE OF REGISTRATION OF ORDER AND MINUTES**

NOTICE is hereby given that the order of National Company Law Tribunal, Mumbai bench dated 10th day of March, 2021, confirming the reduction of Equity Share Capital, of the above Petitioner Company from INR 320,01,00,000/- (Indian Rupees Three Twenty Crores One Lakh only) divided into 32,00,10,000 (ThirtyTwo Crores Ten Thousand) equity Shares of INR 10/- (Indian RupeesTen Only) each, fully paid up to INR 1,00,000 (Indian Rupees One Lakh Only) divided into 10,000 (Ten Thousand) equity shares of INR 10/- (Indian RupeesTen Only) each, fully paid up, and the minutes approved by theTribunal showing, with respect to the Equity Share Capital of the above company as altered, the several particulars required by the above Act, were registered by the Registrar of Companies on 24th day of March, 2021.

Dated this 10th day of April, 2021

For LILY REALTY PRIVATE LIMITED  
Sd/- Amit Jha - Director  
DIN No. 05007617

**GALAXY CLOUD KITCHENS LIMITED**  
CIN: L15100MH1981PLC024988  
Registered Office: Eyletel House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (East), Mumbai-400072.  
Email: investors@galaxycloudkitchens.in | Website: www.galaxycloudkitchens.in

**NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of the Company is scheduled to be held on Thursday, April 29, 2021 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said EGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, general circulars issued by Ministry of Corporate Affairs viz. circular No. 14/2020 dated April 08, 2020, circular No. 17/2020 dated April 13, 2020, circular No. 20/2020 dated May 05, 2020 and General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020 read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated May 12, 2020. In compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder, as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the remote e-voting facility to members to cast their vote electronically through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL") ("remote e-voting"). All members are informed that:

- All the businesses as stated in the notice of EGM may be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting period shall commence on Monday, April 26, 2021 at 9:00 a.m. and will end on Wednesday, April 28, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is April 22, 2021.
- The persons who acquire shares and become members of the Company after dispatch of the Notice of EGM and holding shares as on cut-off date i.e. April 22, 2021 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the notice of EGM and on website of NSDL <https://www.evoting.nsdl.com>.
- In case of any queries relating to e-voting, members/beneficial owners may contact NSDL through sending e-mail to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or call at 1800 1020 990/1800 224 430.
- The members may note that:
  - Once the members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend/participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.
  - The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM.
- Electronic copies of the Notice convening EGM, procedure and instruction for e-voting (before and at EGM) and participating in EGM will be sent to the Members, whose e-mail ids are registered with the Company/Depository(ies).
- If you have not registered your email address with the Company/Depository(ies), you may follow the below instructions for obtaining the login details for e-voting:

Physical holding	Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, TSR Darashaw Consultants Private Limited at <a href="mailto:Csg-KYC@tsrdarashaw.com">Csg-KYC@tsrdarashaw.com</a> providing folio no., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.
Demate	Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demate account, as per the process advised by your DP.

The EOGM Notice is also available on the Company's website at [www.galaxycloudkitchens.in](http://www.galaxycloudkitchens.in), websites of stock exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

For Galaxy Cloud Kitchens Limited  
Sd/-  
Suchita Rajput  
Company Secretary



# भाऊसाहेब नेने महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

पेण, दि.९ : पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला विज्ञान व वाणिज्य म हाविद्यालयात करिअर गाइडन्स षड कौसलिंग या विषयावर म हाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर, सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहावे व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व्हावे यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना परवानगी देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे निलांगी शांताराम ठाकुर, माजी विद्यार्थीनी, सागर पाटील, प्राचार्य डॉ सदानंद धारप, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम एच. सांळुके, भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. वि.एम शिकारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. आर. कान्हेकर, प्रा. बामणे डी के, डॉ. अरुण पाटील, डॉ. अंकुश भिसे या सर्वंच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

प्राचार्य डॉ धारप यांनी प्रास्ताविक करताना कार्यशाळेचे महत्त्व तसेच कोरोना परिस्थितीत विद्यार्थ्यांना रेजिगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल असे सांगितले. तर प्रमुख मार्गदर्शक निलांगी ठाकुर यांनी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी - विद्यार्थींना करिअर बाबत प्रत्यक्ष व

चित्रफितीद्वारे अतिशय उत्तम मार्गदर्शन केले तसेच करिअर कौसलिंग करून प्रत्यक्ष चर्चेतून विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली व विद्यार्थ्यांनी त्यांचे करिअर कसे सेट

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, <b>श्रीमती ज्योती सुनित मोरपकर व श्रीमती मिरा रघुनाथ मोरपकर</b> यांनी फ्लॅट क्र.००१, ही जागा खालील अनुसूचीत सविस्तरपणे मुद्द केलेल्या इमार्तीमधील तत्समजत्यावरील पार्किंग जागेसह मालकी तात्काव खंडीर केलेी आहे. असे की, मर्यातेचे वासदायरांनी श्रीमती ज्योती सुनित मोरपकर यांना सदर फ्लॅटचे एकमेव मालक करण्यास मान्यता दिली आहे. तदनुसार त्यांनी सोसायटीकडे अर्ज केला आणि सोसायटीने सोसायटीच्या नोंदीमध्े हस्तांतर क्र.६२१ अर्ंगात नोंद करून त्यांना एकमेव मालक करून २८.०७.२०१३ रोजी श्रीमती ज्योती सुनित मोरपकर यांच्या नावे ५०% अविभाजीत शेअर हस्तांतर केले.

दिनांक ३०.०६.१९८२ रोजीच मुक्त विक्री करारनामा आणि भागप्रमाणपत्र हस्तविच्येचे कळविले आहे. याबाबत दिनांक ०४.०३.२०२० रोजी ओशिवरा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. सोसायटीने त्यांचे दिनांक १०.०३.२०२१ रोजीचे पत्रानुसार निश्चित केले आणि दिनांक १८.१०.२०२० रोजीचे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले. सोसायटीने येथे स्पष्ट केले आहे की, विद्यमान स्थितीत सोसायटीचे नोंदीनुसार श्रीमती ज्योती सुनित मोरपकर हे एकमेव मालक म्हणून त्यांच्या नावे सदर फ्लॅट आहे.

वरील बाबत लक्षात घेता जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व शेअरबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकराकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसाह कळवावे. अन्यथा सदर फ्लॅट अशा दावांच्यासह संर्भाविषयक श्रीमती ज्योती मोरपकर हे एकमेव मालक म्हणून त्यांच्या नावे पुढे कायम राहिल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि त्यांच्यावर किंवा सोसायटीवर कोणताही अस्पणार नाही.

वरसंर्भात अनुसूची
फ्लॅट क्र.ए-५ए/००१ (जुनी इमारत क्र.), आता बिराडींग जी म्हणून ज्ञात, फ्लॅट क्र.००१, ए विंग, शेफर्ड ६५० चौ.फु. बिरुटअप क्षेत्र तसेच पार्किंग जागा, तळमजला, कृषिकेश म्हणून ज्ञात इमारत, अपना पार नं.१ कोहेसोलि., लोखंडखाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, दिनांक ३० जून, १९८२ रोजीचे करारनामा व दिनांक १६.०२.२०२१ रोजीचे पत्रानुसार समर्थ डेव्हलपर्स कॉर्पोरेशन यांच्याद्वारे प्रमाणित.
ठिकाण: मुंबई
दिनांक: १०.०४.२०२१
सही/- श्री.एम.एस.शेट्टी
वकिल उक्त च्यायालय
<b>मे.माधव असोसिएट्स</b>
<b>वकिल व कायदेशीर सल्लागार</b>
<b>४१३, स्टीनर कॉॅं प्लाझा, रेल्वे रोड,</b>
<b>अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.</b>

जाहिर नोटीस
मे.उप निबंधक सहकारी संस्था- मुंबई यांचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.-मुंबई ६/६०३- दुर्गा कृपा कोऑप.हीिंग सोसायटी लि.- हनुमान चौक, नवंबर रोड, मुलुंड(पू.) - मुंबई ४०० ०८१.

पुण्यक को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मुंबई

पत्ता : १५ लक्ष्मी उद्योग नगर, एल.बी.एस. मार्ग, कांठुमार्ग (पश्चिम), मुंबई- ४०००७८.

अनुक्रमांक १ ते ४५

अ. नं.	जाव देण्याऱ्यांचे नांव	अर्ज दाखल ति.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाव देणार क्र.
१	श्री. मीरेश निमराव खंडाळगे	२३.०२.२०२१	४४३/२१	४८,९१८/-	१
२	श्री. दिलेश शांताराम चोळे	२३.०२.२०२१	४४३/२१	४८,९१८/-	३
३	श्री. निमराव रंगनाथ खंडाळगे	२३.०२.२०२१	४४३/२१	४८,९१८/-	४
४	कु. रूक्ता रविंद्र कुडाळकर	२३.०२.२०२१	४४४/२१	१,२१,६८४/-	४
५	कु. रूक्ता रविंद्र कुडाळकर	२३.०२.२०२१	४४४/२१	१,२१,६४३/-	४
७	श्री. चैतन्य लक्ष्मण बावाळ	२३.०२.२०२१	४४५/२१	१,२१,६४३/-	४
७	श्री. प्रिती पारोले कासोड	२३.०२.२०२१	४४५/२१	८७,२६६/-	१
८	श्री. तेजनी मनीन साळुंखे	२३.०२.२०२१	४४७/२१	४३,१९८/-	१
७	श्री. सुरेश सामराव यादव	२३.०२.२०२१	४४७/२१	४३,१९८/-	३
१०	श्री. मंगुठू आराम खान	२३.०२.२०२१	४४८/२१	४८,२५८/-	१
११	श्री. सुभाष बाबुराव सोनावणे	२३.०२.२०२१	४४८/२१	६,२५,८४/-	२
१२	श्री. शशिकांत तुळशीराम साळवे	२३.०२.२०२१	४४९/२१	५,०८,८४/-	१
१३	श्री. प्रकाश आर्याम ठाकले	२३.०२.२०२१	४५२/२१	१,७५,५०५/-	३
१४	श्री. चेतनकुमार रघुनाथ हिरे	२३.०२.२०२१	४५२/२१	१,७५,५०५/-	४
१४	श्री. महेंद्रकाश बद्रीराम बनारसी	२३.०२.२०२१	४५२/२१	१,७५,५०५/-	४
१६	श्री. धीमस ऑगिस्टीन नाडर	२३.०२.२०२१	४५४/२१	१,४७,५९१/-	१
१४	श्री. संदीप रणधीर मोह	२३.०२.२०२१	४५४/२१	१,४७,५९१/-	२
१८	श्री. मानोज देवमूख	२३.०२.२०२१	४५५/२१	१,१६,२५६/-	१
१९	श्री. दिलेश सुरीश बारीपा	२३.०२.२०२१	४५५/२१	१,१६,२५६/-	२
२०	श्री. विलास नामदेव सोनावणे	२३.०२.२०२१	४५५/२१	१,१६,२५६/-	३
२१	श्री. उर्मिला उषेंद्र केसवडे	२३.०२.२०२१	४५६/२१	५,३,३७९/-	२
२२	श्री. दर्शना विनय लवडे	२३.०२.२०२१	४५६/२१	५,३,३७९/-	३
२३	श्री. सुभाष रामनाथ न्याहाळ	२३.०२.२०२१	४५६/२१	५,३,३७९/-	४
२४	श्री. संजय दत्ताराम घाग	२३.०२.२०२१	४५७/२१	१,०७,४३८/-	१
२५	श्री. जयवंत भाऊती हिरेनाक	२३.०२.२०२१	४५७/२१	१,०७,४३८/-	२
२६	श्री. सवित्र तातानी मोरे	२३.०२.२०२१	४५७/२१	१,०७,४३८/-	४
२७	श्री. अंकुश दगडू दळवी	२३.०२.२०२१	४५८/२१	५,७३,७३४/-	३
२८	श्री. किरण दिनेशर सायकुमार	२३.०२.२०२१	४५८/२१	५,२४,७३४/-	५
२९	श्री. सुरेशकुमार कोमल बिंद	२३.०२.२०२१	४५९/२१	६३,३५५/-	१
३०	श्री. नृसंगीना पिंपळकर	२३.०२.२०२१	४५९/२१	६३,३५५/-	२
३१	श्री. बबन भाऊ पिंपळकर	२३.०२.२०२१	४५९/२१	६३,३५५/-	४
३२	श्री. रामसुरेश रामलमण पासवान	२३.०२.२०२१	४६०/२१	६८,००१/-	१
३३	श्री. ममनद फारुक मोह. खारिस शेख	२३.०२.२०२१	४६०/२१	६८,००१/-	२
३४	श्री. संस्था पदरसन गरड	२३.०२.२०२१	४६१/२१	५,२,६२५/-	२
३५	श्री. शिलाबाई नालिचक सावंत	२३.०२.२०२१	४६१/२१	५,२,६२५/-	३
३५	श्री. अमोल लक्ष्मण मोरोडे	२३.०२.२०२१	४६२/२१	१,२१,२२०/-	३
३६	श्री. गणपती लक्ष्मण चोळे	२३.०२.२०२१	४६३/२१	५,४,९३४/-	२
३८	श्री. हरिषा निलाल पटेल	२३.०२.२०२१	४६३/२१	५,४,९३४/-	३
३९	श्री. लक्ष्मण वासुदेव काशीकर	२३.०२.२०२१	४६४/२१	१,२५,८०१/-	३
४०	श्री. ईशमाल दिव्यलीला अन्सारी	२३.०२.२०२१	४६५/२१	४,४७,८७८/-	१
४१	श्री. अमोल मोहन जोरे	२३.०२.२०२१	४६५/२१	४,४७,८७८/-	२
४२	श्री. लक्ष्मण वासुदेव काशीकर	२३.०२.२०२१	४६५/२१	४,४७,८७८/-	३
४३	श्री. संतत श्रीमती धनावडे	२३.०२.२०२१	४६५/२१	४,४७,८७८/-	४
४४	श्री. अशोक माधोदेव कांळे	२३.०२.२०२१	४६६/२१	५,४७,८५७/-	१
४५	श्री. सुभाष महादेव कांळे	२३.०२.२०२१	४६६/२१	५,४७,८५७/-	२

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समस्य पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समस्य रकून न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समस्य देत आहेत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातिने दिनांक १५.०४.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर राहावे.

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरात अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची अपुया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात करू केल्यास आपला वचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ०८.०४.२०२१ रोजी माझे माझे व कार्यालयाचे मुद्देसह दिले आहे.

सही /- उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

करायेचे याबाबत मार्गदर्शन कक्षाचे समन्वयक डॉ. एम शेवटी सहभागी एच सांळुके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून फिडबॅक मान्यवरांचे आभार मानले फार्म भरून घेण्यात आले. व कार्यशाळेचा समारोप अंतर्गत गुणवत्ता हमी करण्यात आला.

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI
Dharamdaya Ayukta Bhavan, 2nd floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018.
<b>PUBLIC NOTICE OF INQUIRY</b>
Change Report No. ACC-II / 642 / 2021 Filed by Mr. Rajesh Ranka In the matter of " S. L. Ranka Foundation " P.T.R. No. E-20260 (Mumbai)
To, All concerned having interest -
Whereas the trustees of the above trust have filed Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Lt. Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.
1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?
<b>Description of the property:</b>
"Unit bearing No.316D, admeasuring 68.67 sq. mtrs., i.e. 739.2 sq. ft., (Built up area) on the 3rd floor of "B" Wing, in the building known as "DATTANI PLAZA", situate at Safed Pool, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 072, at Village Mohli, Taluka Kurla in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and in the District of Mumbai Suburban and bearing New CTS. Nos.681, 681/1 to 5 and 682".
<b>Cost of Acquisition:</b> Rs.1,10,14,000/- ( Rupees One Crore Ten Lakh Fourteen Thousand Only ).
This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Lt. Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice.
Given under my hand and seal of the Hon'bl Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.
This 9th day of April, 2021.
Sd/- I/C Superintendent - J, Public Trust Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI
Dharamdaya Ayukta Bhavan, 2nd floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018.
<b>PUBLIC NOTICE OF INQUIRY</b>
Change Report No. ACC-II / 644 / 2021 Filed by Mr. Rajesh Ranka In the matter of " S. L. Ranka Foundation " P.T.R. No. E-20260 (Mumbai)
To, All concerned having interest -
Whereas the trustees of the above trust have filed Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Lt. Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.
1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?
<b>Description of the property:</b>
"Unit bearing No.316A, admeasuring 68.67 sq. mtrs., i.e. 739.2 sq. ft., (Built up area) on the 3rd floor of "B" Wing, in the building known as "DATTANI PLAZA", situate at Safed Pool, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 072, at Village Mohli, Taluka Kurla in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and in the District of Mumbai Suburban and bearing New CTS. Nos.681, 681/1 to 5 and 682".
<b>Cost of acquisition:</b> Rs.1,10,14,000/- ( Rupees One Crore Ten Lakh Fourteen Thousand Only ).
This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Lt. Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice.
Given under my hand and seal of the Hon'bl Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.
This 9th day of April, 2021.
Sd/- I/C Superintendent - J, Public Trust Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI
Dharamdaya Ayukta Bhavan, 2nd floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018.
<b>PUBLIC NOTICE OF INQUIRY</b>
Change Report No. ACC-II / 645 / 2021 Filed by Mr. Rajesh Ranka In the matter of " S. L. Ranka Foundation " P.T.R. No. E-20260 (Mumbai)
To, All concerned having interest -
Whereas the trustees of the above trust have filed Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Lt. Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.
1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?
<b>Description of the property:</b>
"Unit bearing No.316C, admeasuring 68.67 sq. mtrs., i.e. 739.2 sq. ft., (Built up area) on the 3rd floor of "B" Wing, in the building known as "DATTANI PLAZA", situate at Safed Pool, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 072, at Village Mohli, Taluka Kurla, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and in the District of Mumbai Suburban and bearing New CTS. Nos.681, 681/1 to 5 and 682".
<b>Cost of Acquisition:</b> Rs.1,10,14,000/- ( Rupees One Crore Ten Lakh Fourteen Thousand Only ).
This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Lt. Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice.
Given under my hand and seal of the Hon'bl Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.
This 9th day of April, 2021.
Sd/- I/C Superintendent - J, Public Trust Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI
Dharamdaya Ayukta Bhavan, 2nd floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018.
<b>PUBLIC NOTICE OF INQUIRY</b>
Change Report No. ACC-II / 643 / 2021 Filed by Mr. Rajesh Ranka In the matter of " S. L. Ranka Foundation " P.T.R. No. E-20260 (Mumbai)
To, All concerned having interest -
Whereas the trustees of the above trust have filed Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Lt. Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.
1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?
<b>Description of the property:</b>
"Unit bearing No.316B, admeasuring 68.67 sq. mtrs., i.e. 739.2 sq. ft., (Built up area) on the 3rd floor of "B" Wing, in the building known as "DATTANI PLAZA", situate at Safed Pool, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 072, at Village Mohli, Taluka Kurla, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and in the District of Mumbai Suburban and bearing New CTS. Nos. 681, 681/1 to 5 and 682".
<b>Cost of Acquisition:</b> Rs.1,10,14,000/- ( Rupees One Crore Ten Lakh Fourteen Thousand Only ).
This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Lt. Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice.
Given under my hand and seal of the Hon'bl Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.
This 9th day of April, 2021.
Sd/- I/C Superintendent - J, Public Trust Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

DEN डेन नेटवर्क्स लिमिटेड
नोंदीणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, केलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, पॉर्ब साईट, विकोळी (प.), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र, भारत-४०००७९.
वेबसाईट:www.dennetworks.com, ई-मेल:investorrelations@denonline.in
दूर.क्र:९१-२२-६१२८९९९९, सीआयएल:एल२४९०एमएच२०००पीएलसी३४४७६५
सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग) ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोअर रिगलमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाबिचाला नियम २१ नुसार ३१ मार्च, २०२१ रोजी संपल्याला निमाशी व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षात एकमेव व एकत्रित वित्तीय विवरचारात घेतले गे याचे याकरिता <b>शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१ रोजी</b> कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सूचनेची प्रत कंपनीच्या <b>www.dennetworks.com</b> वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या <b>www.bseindia.com</b> वेबसाईटवर आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <b>www.nseindia.com</b> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.
डेन नेटवर्क्स लिमिटेडकरिता सही/- जतीन महाराजन कंपनी सचिव
ठिकाण: नवी दिल्ली दिनांक: ०९ एप्रिल, २०२१

जाहिर नोटीस
मे.उप निबंधक सहकारी संस्था- मुंबई यांचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.-मुंबई ६/६०३- दुर्गा कृपा कोऑप.हीिंग सोसायटी लि.- हनुमान चौक, नवंबर रोड, मुलुंड(पू.) - मुंबई ४०० ०८१.

नाथ कृपा सहकारी पतसंस्था मर्यादित

पत्ता : साईंशिव इस्टेट, सांी पर्व, गांवदेवी रोड,

भांडुप (प.), मुंबई ४०० ०७८.

अनुक्रमांक १ ते ५०

अ. नं.	जाव देण्याऱ्यांचे नांव	अर्ज दाखल ति.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाव देणार क्र.
१	श्री.दागू चंगळे	२७/०२/२०२१	४७६/२०२१	२,८१,३९०/-	१
२	श्री.दागू चंगळे	२७/०२/२०२१	४७६/२०२१	२,८१,३९०/-	२
३	लक्ष्मण इंगले	२७/०२/२०२१	४७७/२०२१	२,४७,४७०/-	१
४	श्री.सुरेश नावकर	२७/०२/२०२१	४७७/२०२१	२,४७,४७०/-	२
५	सिध्दपुत्र नकाश	२७/०२/२०२१	४७७/२०२१	२,४७,४७०/-	३
६	सुरेश पोट	२७/०२/२०२१	४७७/२०२१	२,४७,४७०/-	४
७	श्री.रहेमान मसूहीन अन्सारी	२७/०२/२०२१	४८०/२०२१	२,७६,४८०/-	१
८	कुमार धम्मन सिंह	२७/०२/२०२१	४८०/२०२१	२,७६,४८०/-	२
९	दुहे पाव	२७/०२/२०२१	४८१/२०२१	४३,१२०/-	१
१०	श्री.नाथ पाव	२७/०२/२०२१	४८१/२०२१	४३,१२०/-	२
११	श्री.विनायक केकर	२७/०२/२०२१	४८२/२०२१	२,९२,०००/-	१
१२	सत्यपाल बराडकर	२७/०२/२०२१	४८२/२०२१	२,९२,०००/-	२
१३	श्री.पल मिश्रा	२७/०२/२०२१	४८३/२०२१	१,६६,१३०/-	१
१४	श्री.लाल सय्यमभाजी मीसा	२७/०२/२०२१	४८३/२०२१	१,६६,१३०/-	२
१५	खंवंत मोरी	२७/०२/२०२१	४८३/२०२१	१,६६,१३०/-	३
१६	जोगी दास	२७/०२/२०२१	४८६/२०२१	१,६८,९६०/-	१
१७	नरन लोचन यादव	२७/०२/२०२१	४८६/२०२१	१,६८,९६०/-	३
१८	पंडित नरसीका दुबे	२७/०२/२०२१	४८६/२०२१	२,०८,९४०/-	१
१९	महिरा नादार	२७/०२/२०२१	४८६/२०२१	२,०८,९४०/-	२
२०	सुखदेव मोरे	२७/०२/२०२१	४८६/२०२१	२,०८,९४०/-	३
२१	ता.राजनाथ महाडीक	२७/०२/२०२१	४८६/२०२१	९५,३००/-	१
२२	देवराज देशाडे	२७/०२/२०२१	४७७/२०२१	३,५२,०४०/-	१
२३	सुधुता गुप्ता	२७/०२/२०२१	४८७/२०२१	३,५२,०४०/-	२
२४	हरिहर मिश्रा	२७/०२/२०२१	४८८/२०२१	२,९५,०९०/-	१
२५	श्री.जोषू मीश्र	२७/०२/२०२१	४८८/२०२१	२,९५,०९०/-	२
२६	विजय रामधर मिश्रा	२७/०२/२०२१	४८९/२०२१	१,६०,५३०/-	१
२७	नकुमार कमलानाथनक पांडे	२७/०२/२०२१	४८९/२०२१	१,६०,५३०/-	२
२८	श्री.विजय बनसोडे	२७/०२/२०२१	४९०/२०२१	२,३३,८८०/-	१
२९	श्री.लाल नरकू सराडे	२७/०२/२०२१	४९०/२०२१	२,३३,८८०/-	२
३०	लक्ष्मण आरोंडे	२७/०२/२०२१	४९०/२०२१	२,३३,८८०/-	३
३१	दा.शालीकप्रसाद गुप्ता	२७/०२/२०२१	४९१/२०२१	३,९०,०७०/-	१
३२	नरन लोचन यादव	२७/०२/२०२१	४९२/२०२१	१,०३,६४०/-	२
३३	श्री.बाबजीता शिंदे ढाका	२७/०२/२०२१	४९३/२०२१	१,२०,७७०/-	१
३४	कुमार विनयनारायण जयसवाल	२७/०२/२०२१	४९३/२०२१	१,२०,७७०/-	२
३५	हरिहर मिश्रा	२७/०२/२०२१	४९५/२०२१	२,६०,९५०/-	१
३६	श्री.पाल कोटीय	२७/०२/२०२१	४९७/२०२१	१,७३,१९०/-	१
३७	राम नवू पवार	२७/०२/२०२१	४९७/२०२१	१,७३,१९०/-	२
३८	महादुर मोहनलाल मीसा	२७/०२/२०२१	४९८/२०२१	२,०८,९४०/-	१
३९	कुमार रामदुलार मिश्र	२७/०२/२०२१	४९८/२०२१	२,०८,९४०/-	२
४०	श्री.सादुत बनकर	२७/०२/२०२१	४९९/२०२१	१,८३,८८०/-	१
४१	श.शंकर महाडीक	२७/०२/२०२१	५००/२०२१	५९,७७०/-	१
४२	ल.हुरेन रमासुलुहाखान	२७/०२/२०२१	५००/२०२१	५९,९७०/-	२
४३	अनंत नावकर	२७/०२/२०२१	५०१/२०२१	१,६५,१७०/-	१
४४	म.अनंत नावकर	२७/०२/२०२१	५०१/२०२१	१,६५,१७०/-	३
४५	का.पिता जलेशकर	२७/०२/२०२१	५०२/२०२१	१,७४,२६०/-	१
४६	लक्ष्मण खंडांगले	२७/०२/२०२१	५०३/२०२१	९१,४००/-	१
४७	कुष्मा भोसले	२७/०२/२०२१	५०५/२०२१	२,७१,७७०/-	१
४८	महादेव पारकर	२७/०२/२०२१	५०५/२०२१	२,७१,७७०/-	२
४९	जलींदार गंभीर	२७/०२/२०२१	५०५/२०२१	२,७१,७७०/-	३
५०	जित शिवजी शेंडो	२७/०२/२०२१	५०६/२०२१	२,४८,३९०/-	१